

उप संचालक भूमि अभिलेख (गट-अ राजपत्रित)  
संवर्गाची सन २०१३ ते २०२३ अखेरची अंतीम  
ज्येष्ठतासूची प्रसिद्ध करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन  
महसूल व वन विभाग  
शासन निर्णय क्रमांक : उसंज्ये-२०२४/प्र.क्र.३७४/ई-६  
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,  
मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२,  
दिनांक : २३ जानेवारी, २०२५

वाचा: १) महाराष्ट्र नागरी सेवा (ज्येष्ठतेचे विनियमन) नियमावली, २०२१  
२) महसूल व वन विभाग, शासन निर्णय, क्र. उसंज्ये/प्र.क्र.३७४/ई-६, दि.०४.१०.२०२४

### शासन निर्णय:

महाराष्ट्र नागरी सेवा (ज्येष्ठतेचे विनियमन) नियमावली, २०२१ नुसार उप संचालक भूमि अभिलेख (गट-अ राजपत्रित) या संवर्गाची दि.०१.०१.२०१४, ०१.०१.२०१५, ०१.०१.२०१६, ०१.०१.२०१७, ०१.०१.२०१८, ०१.०१.२०१९, ०१.०१.२०२०, ०१.०१.२०२१, ०१.०१.२०२२, ०१.०१.२०२३ व ०१.०१.२०२४ रोजीची तात्पुरती ज्येष्ठतासूची संदर्भ क्र.२ येथील शासन निर्णयान्वये प्रसिद्ध करण्यात आली आहे. आता उप संचालक भूमि अभिलेख (गट-अ राजपत्रित) या संवर्गाची दि.०१.०१.२०१४, ०१.०१.२०१५, ०१.०१.२०१६, ०१.०१.२०१७, ०१.०१.२०१८, ०१.०१.२०१९, ०१.०१.२०२०, ०१.०१.२०२१, ०१.०१.२०२२, ०१.०१.२०२३ व ०१.०१.२०२४ रोजीची अंतीम ज्येष्ठतासूची सोबतच्या अनुक्रमे परिशिष्ट-१ ते ११ नुसार प्रसिद्ध करण्यात येत आहे..

२. मा.सर्वोच्च न्यायालय येथे प्रलंबित विशेष अनुज्ञा याचिका क्र.२८३०६/२०१७ मधील अंतीम निर्णयानुसार उप संचालक भूमि अभिलेख संवर्गाच्या निवडसूच्यांमध्ये काही बदल झाल्यास, त्यानुसार सदर ज्येष्ठतासूचीमध्ये बदल करण्यात येईल

३. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२५०१२३१७३६०६५७१९ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(अश्विनी यमगर)  
उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (म.राज्य), पुणे

प्रत:-

- १) संबंधित उपसंचालक भूमि अभिलेख.  
(द्वारा- जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (म.राज्य), पुणे)
- २) कार्यासन ई-६ संग्रहार्थ

परिशिष्ट १

शासन निर्णय क्रमांक : उसंज्ये-२०२४-प्र.क्र.३७४-ई-६, दिनांक २३.०१.२०२५ सोबतचे "परिशिष्ट १"

१. संवर्गाचे नाव - उप संचालक भूमि अभिलेख, गट अ संवर्ग

२. वेतनश्रेणी - S २३ (६७७००-२०८७००).

दिनांक १ जानेवारी २०१४ रोजीची अंतीम जेष्ठतासूची

अ.क्र.	ज्येष्ठता क्रमांक	अधिका-यांचे नांव	प्रवर्ग	जन्म दिनांक	संवर्गातील नियुक्तीचा दिनांक	नियुक्तीचा मार्ग	ज्येष्ठता दिनांक-ज्येष्ठतेचा मानीव दिनांक	सेवा निवृत्तीचा दिनांक	शैक्षणिक अर्हता	शेरा
१		३	४	५	६	७	८	९	१०	११
१	१	श्री. वसंत त्र्यंबकराव मुळे	इमाव	१४-०५-१९५५.	१३-०६-२००६.	पदोन्नती	१३-०६-२००६	३१-०५-२०१३		सेवानिवृत्त
२	२	श्री. विलास पांडुरंग पाटील	भजक	०१-०६-१९५७.	०६-०५-२००६.	पदोन्नती	०६-०५-२००६.	३१-०५-२०१५	एम.एस्सी.(अॅग्री) - एल.एल.बी.	
३	३	श्री. गिरीश हणमंत राव	खुला	२६-१०-१९५९.	२३-०९-२०१०.	पदोन्नती	२३-०९-२०१०	३१-१०-२०१७	एम.एस्सी अॅग्री	
४	४	श्री. शाम दत्तात्रय खामकर	खुला	२६-०४-१९६२.	२२-०९-२०१०.	पदोन्नती	२२-०९-२०१०	३०-०४-२०२०	एम.टेक.	
५	५	श्री. दादासाहेब सोनू तळपे	अ ज	०१-०६-१९६२.	२३-०९-२०१०.	पदोन्नती	२३-०९-२०१०	३१-०५-२०२०	बी.ए.	
६	६	श्री. रामदास सखाराम आगवणे	अ जा	०२-०६-१९५६.	११-०४-२०११.	पदोन्नती	११-०४-२०११.	३०-०६-२०१४	एम.ए.	
७	७	श्री. पिराजी शिवराम अंबेराव	अ ज	२५-०५-१९५६.	०१-०६-२०१२.	पदोन्नती	१-६-२०१२.	३१-०५-२०१४	बी.ए.	
८	८	श्री. आप्पासाहेब बाबासाहेब गिरमकर	खुला	१९-०१-१९६०.	०७-०६-२०१२.	पदोन्नती	०७-०६-२०१२.	३१-०१-२०१८	एम.कॉम. डी.टी.एल.	
९	९	श्री. प्रदीप आण्णा पाटील	खुला	०८-११-१९६२.	११-०६-२०१२.	पदोन्नती	११-०६-२०१२.	३०-११-२०२०	एम.एस्सी.अॅग्री	
१०	१०	श्री. हिरालाल शंकर मोरे	खुला	०१-०६-१९५९.	०६-११-२०१३.	पदोन्नती	०६-११-२०१३.	३१-०५-२०१७	एम.एस्सी.	
११	११	श्री. अरविंद शिवराम गिरगोसावी	भजब	२२-०९-१९५९.	११-११-२०१३.	पदोन्नती	११-११-२०१३.	३०-०९-२०१७	एम.कॉम बी.एड.	

(अश्विनी यमगर)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

परिशिष्ट २

शासन निर्णय क्रमांक : उसंज्ये-२०२४/प्र.क्र.३७४/ई-६, दिनांक २३.०१.२०२५ सोबतचे "परिशिष्ट २"

१. संवर्गाचे नाव - उप संचालक भूमि अभिलेख, गट अ संवर्ग

२. वेतनश्रेणी - S २३ (६७७००-२०८७००).

दिनांक १ जानेवारी २०१५ रोजीची अंतीम जेष्ठतासूची

अ.क्र.	ज्येष्ठता क्रमांक	अधिका-यांचे नांव	प्रवर्ग	जन्म तारीख	संवर्गातील नियुक्तीचा दिनांक	नियुक्तीचा मार्ग	ज्येष्ठता दिनांक/ ज्येष्ठतेचा मानीव दिनांक	सेवा निवृत्तीचा दिनांक	शैक्षणिक अहंता	शेरा
१		३	४	५	६	७	८	९	१०	११
१	१	श्री. विलास पांडुरंग पाटील	भजक	०१-०६-१९५७.	०६-०५-२००६.	पदोन्नती	०६-०५-२००६.	३१-०५-२०१५.	एम.एस्सी. अँग्री - एल.एल.बी.	
२	२	श्री. गिरीश हणमंत राव	खुला	२६-१०-१९५९.	२३-०९-२०१०.	पदोन्नती	२३-०९-२०१०.	३१-१०-२०१७	एम.एस्सी अँग्री	
३	३	श्री. शाम दत्तात्रय खामकर	खुला	२६-०४-१९६२.	२२-०९-२०१०.	पदोन्नती	२२-०९-२०१०.	३०-०४-२०२०	एम.टेक.	
४	४	श्री. दादासाहेब सोनू तळपे	अ ज	०१-०६-१९६२.	२३-०९-२०१०.	पदोन्नती	२३-०९-२०१०.	३१-०५-२०२०.	बी.ए.	निलंबित
५	५	श्री. रामदास सखाराम आगवणे	अ जा	०२-०६-१९५६.	११-०४-२०११.	पदोन्नती	११-०४-२०११.	३०-०६-२०१४.	एम.ए.	
६	६	श्री. पिराजी शिवराम अंबेराव	अ ज	२५-०५-१९५६.	०१-०६-२०१२.	पदोन्नती	०१-०६-२०१२.	३१-०५-२०१४.	बी.ए.	
७	७	श्री.आप्पासाहेब बाबासाहेब गिरमकर	खुला	१९-०१-१९६०.	०७-०६-२०१२.	पदोन्नती	०७-०६-२०१२.	३१-०१-२०१८.	एम.कॉम. डी.टी.एल.	
८	८	श्री. प्रदीप आपणा पाटील	खुला	०८-११-१९६२.	११-०६-२०१२.	पदोन्नती	११-०६-२०१२.	३०-११-२०२०.	एम.एस्सी. अँग्री	
९	९	श्री. अरविंद शिवराम गिरगोसावी	भजक	२२-०९-१९५९.	११-११-२०१३.	पदोन्नती	११-११-२०१३.	३०-०९-२०१७.	एम.कॉम बी.एड.	
१०	१०	श्री. हिरालाल शंकर मोरे	खुला	०१-०६-१९५९.	०६-११-२०१३.	पदोन्नती	०६-११-२०१३.	३१-०५-२०१७.	एम.एस्सी.	
११	११	श्री.किशोर रामभाऊ तवरेज	खुला	०६-११-१९६४.	०४-०९-२०१४.	पदोन्नती	०४-०९-२०१४.	३०-११-२०२२.	एम.एस्सी.अँग्री	
१२	१२	श्री.बाळू दादा काळे	अ जा	०१-०६-१९६५.	११-०९-२०१४.	पदोन्नती	११-०९-२०१४.	३१-०५-२०२३.	एम.एस्सी.अँग्री	

(अश्विनी यमगर)  
उप सचिव, महाराष्ट्र शासन

परिशिष्ट ३

शासन निर्णय क्रमांक : उसंज्ये-२०२४/प्र.क्र.३७४/ई-६, दिनांक २३.०१.२०२५ सोबतचे "परिशिष्ट ३"

१. संवर्गाचे नाव - उप संचालक भूमि अभिलेख, गट अ संवर्ग

२. वेतनश्रेणी - S २३ (६७७००-२०८७००).

दिनांक १ जानेवारी २०१६ रोजीची अंतीम जेष्ठतासूची

अ.क्र.	ज्येष्ठता क्रमांक	अधिका-यांचे नांव	प्रवर्ग	जन्म दिनांक	संवर्गातील नियुक्तीचा दिनांक	नियुक्तीचा मार्ग	ज्येष्ठता दिनांक/ ज्येष्ठतेचा मानीव दिनांक	सेवा निवृत्तीचा दिनांक	शैक्षणिक अर्हता	शेरा
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११
१	१	श्री. विलास पांडुरंग पाटील	भजक	०१-०६-१९५७.	०६-०५-२००६.	पदोन्नती	०६-०५-२००६.	३१-०५-२०१५.	एम.एस्सी.अॅग्री - एल.एल.बी.	सेवानिवृत्त
२	२	श्री. गिरीश हणमंत राव	खुला	२६-१०-१९५९.	२३-०९-२०१०.	पदोन्नती	२३-०९-२०१०.	३१-१०-२०१७	एम.एस्सी अॅग्री	
३	३	श्री. शाम दत्तात्रय खामकर	खुला	२६-०४-१९६२.	२२-०९-२०१०.	पदोन्नती	२२-०९-२०१०.	३०-०४-२०२०	एम.टेक.	
४	४	श्री. दादासाहेब सोनू तळपे	अ ज	०१-०६-१९६२.	२३-०९-२०१०.	पदोन्नती	२३-०९-२०१०.	३१-०५-२०२०.	बी.ए.	निलंबित
५	५	श्री.आप्पासाहेब बाबासाहेब गिरमकर	खुला	१९-०१-१९६०.	०७-०६-२०१२.	पदोन्नती	०७-०६-२०१२.	३१-०१-२०१८.	एम.कॉम. डी.टी.एल.	
६	६	श्री. प्रदीप आण्णा पाटील	खुला	०८-११-१९६२.	११-०६-२०१२.	पदोन्नती	११-०६-२०१२.	३०-११-२०२०.	एम.एस्सी. अॅग्री	
७	७	श्री. अरविंद शिवराम गिरगोसावी	भजब	२२-०९-१९५९.	११-११-२०१३.	पदोन्नती	११-११-२०१३.	३०-०९-२०१७	एम.कॉम बी.एड.	
८	८	श्री. हिरालाल शंकर मोरे	खुला	०१-०६-१९५९.	०६-११-२०१३.	पदोन्नती	०६-११-२०१३.	३१-०५-२०१७.	एम.एस्सी.	
९	९	श्री.किशोर रामभाऊ तवरेज	खुला	०६-११-१९६४.	०४-०९-२०१४.	पदोन्नती	०४-०९-२०१४.	३०-११-२०२२.	एम.एस्सी.अॅग्री	
१०	१०	श्री.बाळू दादा काळे	अ जा	०१-०६-१९६५.	११-०९-२०१४.	पदोन्नती	११-०९-२०१४.	३१-०५-२०२३.	एम.एस्सी.अॅग्री	

(अश्विनी यमगर)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

परिशिष्ट ४

शासन निर्णय क्रमांक : उसंज्ये-२०२४/प्र.क्र.३७४/ई-६, दिनांक २३.०१.२०२५ सोबतचे "परिशिष्ट ४"

१. संवर्गाचे नाव - उप संचालक भूमि अभिलेख, गट अ संवर्ग

२. वेतनश्रेणी - S २३ (६७७००-२०८७००).

दिनांक १ जानेवारी २०१७ रोजीची अंतीम ज्येष्ठतासूची

अ.क्र.	ज्येष्ठता क्रमांक	अधिका-यांचे नांव	प्रवर्ग	जन्म तारीख	संवर्गातील नियुक्तीचा दिनांक	नियुक्तीचा मार्ग	ज्येष्ठता दिनांक-ज्येष्ठतेचा मानीव दिनांक	सेवा निवृत्तीचा दिनांक	शैक्षणिक अर्हता	शेरा
१		३	४	५	६	७	८	९	१०	११
१	१	श्री. गिरीश हणमंत राव	खुला	२६-१०-१९५९.	२३-०९-२०१०.	पदोन्नती	२३-०९-२०१०	३१-१०-२०१७	एम.एस्सी. अॅग्री	
२	२	श्री. शाम दत्तात्रय खामकर	खुला	२६-०४-१९६२.	२२-०९-२०१०.	पदोन्नती	२२-०९-२०१०	३०-०४-२०२०	एम.टेक.	
३	३	श्री. दादासाहेब सोनू तळपे	अ ज	०१-०६-१९६२.	२३-०९-२०१०.	पदोन्नती	२३-०९-२०१०	३१-०५-२०२०	बी.ए.	निलंबित
४	४	श्री.आप्पासाहेब बाबासाहेब गिरमकर	खुला	१९-०१-१९६०.	०७-०६-२०१२.	पदोन्नती	०७-०६-२०१२.	३१-०१-२०१८	एम.कॉम. डी.टी.एल.	
५	५	श्री. प्रदीप आण्णा पाटील	खुला	०८-११-१९६२.	११-०६-२०१२.	पदोन्नती	११-६-२०१२.	३०-११-२०२०	एम.एस्सी. अॅग्री	मयत दि. २४-१०-१६
६	६	श्री. अरविंद शिवराम गिरगोसावी	भजब	२२-०९-१९५९.	११-११-२०१३.	पदोन्नती	११-११-२०१३.	३०-०९-२०१७	एम.कॉम बी.एड.	
७	७	श्री. हिरालाल शंकर मोरे	खुला	०१-०६-१९५९.	०६-११-२०१३.	पदोन्नती	०६-११-२०१३.	३१-०५-२०१७	एम.एस्सी.	
८	८	श्री.किशोर रामभाऊ तवरेज	खुला	०६-११-१९६४.	०४-०९-२०१४.	पदोन्नती	०४-०९-२०१४.	३०-११-२०२२	एम.एस्सी.अॅग्री	
९	९	श्री.बाळू दादा काळे	अ जा	०१-०६-१९६५.	११-०९-२०१४.	पदोन्नती	११-०९-२०१४.	३१-०५-२०२३	एम.एस्सी.अॅग्री	
१०	१०	श्री. मिलांद नारायण चव्हाण	खुला	१५-०६-१९६४.	२७-१०-२०१६.	पदोन्नती	२७-१०-२०१६.	३०-०६-२०२२	एम.एस्सी.अॅग्री	

(अश्विनी यमगर)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

परिशिष्ट ५

शासन निर्णय क्रमांक : उसंज्ये-२०२४/प्र.क्र.३७४/ई-६, दिनांक २३.०१.२०२५ सोबतचे "परिशिष्ट ५"

१. संवर्गाचे नाव - उप संचालक भूमि अभिलेख, गट अ संवर्ग

२. वेतनश्रेणी - S २३ (६७७००-२०८७००).

दिनांक १ जानेवारी २०१८ रोजीची अंतीम ज्येष्ठतासूची

अ.क्र.	ज्येष्ठता क्रमांक	अधिका-यांचे नांव	प्रवर्ग	जन्म दिनांक	संवर्गातील नियुक्तीचा दिनांक	नियुक्तीचा मार्ग	ज्येष्ठता दिनांक/ ज्येष्ठतेचा मानीव दिनांक	सेवा निवृत्तीचा दिनांक	शैक्षणिक अर्हता	शेरा
१		३	४	५	६	७	८	९	१०	११
१	१	श्री. गिरीश हणमंत राव	खुला	२६-१०-१९५९.	२३-०९-२०१०	पदोन्नती	२३-०९-२०१०.	३१-१०-२०१७	एम.एस्सी. अॅग्री	
२	२	श्री. शाम दत्तात्रय खामकर	खुला	२६-०४-१९६२.	२२-०९-२०१०	पदोन्नती	२२-०९-२०१०.	३०-०४-२०२०	एम.टेक.	
३	३	श्री. दादासाहेब सोनू तळपे	अ ज	०१-०६-१९६२.	२३-०९-२०१०	पदोन्नती	२३-०९-२०१०.	३१-०५-२०२०.	बी.ए.	
४	४	श्री.आप्पासाहेब बाबासाहेब गिरमकर	खुला	१९-०१-१९६०.	०७-०६-२०१२.	पदोन्नती	०७-०६-२०१२.	३१-०१-२०१८	एम.कॉम.डी.टी.ए ल.	
५	५	श्री. अरविंद शिवराम गिरगोसावी	भजब	२२-०९-१९५९.	११-११-२०१३.	पदोन्नती	११-११-२०१३.	३०-०९-२०१७	एम.कॉम बी.एड.	
६	६	श्री. हिरालाल शंकर मोरे	खुला	०१-०६-१९५९.	०६-११-२०१३.	पदोन्नती	०६-११-२०१३.	३१-०५-२०१७	एम.एस्सी.	
७	७	श्री.किशोर रामभाऊ तवरेज	खुला	०६-११-१९६४.	०४-०९-२०१४.	पदोन्नती	०४-०९-२०१४.	३०-११-२०२२	एम.एस्सी.अॅग्री	
८	८	श्री.बाळू दादा काळे	अ जा	०१-०६-१९६५.	११-०९-२०१४.	पदोन्नती	११-०९-२०१४.	३१-०५-२०२३	एम.एस्सी.अॅग्री	
९	९	श्री. मिलींद नारायण चव्हाण	खुला	१५-०६-१९६४.	२७-१०-२०१६.	पदोन्नती	२७-१०-२०१६.	३०-०६-२०२२	एम.एस्सी.अॅग्री	

(अश्विनी यमगर)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

परिशिष्ट ६

शासन निर्णय क्रमांक : उसंज्ये-२०२४/प्र.क्र.३७४/ई-६, दिनांक २३.०१.२०२५ सोबतचे "परिशिष्ट ६"

१. संवर्गाचे नाव - उप संचालक भूमि अभिलेख, गट अ संवर्ग

२. वेतनश्रेणी - S २३ (६७७००-२०८७००).

दिनांक १ जानेवारी २०१९ रोजीची अंतीम जेष्ठतासूची

अ.क्र.	ज्येष्ठता क्रमांक	अधिका-यांचे नांव	प्रवर्ग	जन्म तारीख	संवर्गातील नियुक्तीचा दिनांक	नियुक्तीचा मार्ग	ज्येष्ठता दिनांक/ ज्येष्ठतेचा मानीव दिनांक	सेवा निवृत्तीचा दिनांक	शैक्षणिक अर्हता	शेरा
१		३	४	५	६	७	८	९	१०	११
१	१	श्री. शाम दत्तात्रय खामकर	खुला	२६-०४-१९६२.	२२-०९-२०१०.	पदोन्नती	२२-०९-२०१०.	३०-०४-२०२०	एम.टेक.	
२	२	श्री. दादासाहेब सोनू तळपे	अ ज	०१-०६-१९६२.	२३-०९-२०१०.	पदोन्नती	२३-०९-२०१०.	३१-०५-२०२०.	बी.ए.	
३	३	श्री.आप्पासाहेब बाबासाहेब गिरमकर	खुला	१९-०१-१९६०.	०६-०७-२०१२.	पदोन्नती	०६-०७-२०१२.	३१-०१-२०१८.	एम.कॉम.डी.टी.एल.	
४	४	श्री.किशोर रामभाऊ तवरेज	खुला	०६-११-१९६४.	०४-०९-२०१४.	पदोन्नती	०४-०९-२०१४.	३०-११-२०२२.	एम.एस्सी.अॅग्री	
५	५	श्री.बाळू दादा काळे	अ जा	०१-०६-१९६५.	११-०९-२०१४.	पदोन्नती	११-०९-२०१४.	३१-०५-२०२३.	एम.एस्सी.अॅग्री	
६	६	श्री. मिलींद नारायण चव्हाण	खुला	१५-०६-१९६४.	२७-१०-२०१६.	पदोन्नती	२७-१०-२०१६.	३०-०६-२०२२	एम.एस्सी.अॅग्री	
७	७	श्री. सतीश यादवराव भोसले	खुला	२७-०२-१९६३.	२०-११-२०१८.	पदोन्नती	०३-११-२०१८.	२८-०२-२०२१.	एम.एस्सी.अॅग्री	
८	८	श्री. विजयसिंह गणपत घनवट	खुला	०३-०१-१९६१.	०५-११-२०१८.	पदोन्नती	०३-११-२०१८.	३१-०१-२०१९.	एम.ए.	
९	९	श्री.बाळासाहेब वामन वानखेडे	अ जा	०१-०७-१९६२.	०३-११-२०१८.	पदोन्नती	०३-११-२०१८.	३०-०६-२०२०.	बी.कॉम. डी. बी एम. एम ए. एल. एल.बी एल. एल. एम.	दि.११-०१-२०१९ पासून निलंबित
१०	१०	श्री.संजय केशवराव ढिकले	खुला	१९-०९-१९६२.	०५-११-२०१८.	पदोन्नती	०५-११-२०१८.	३०-०९-२०२०.	बी.एस्सी.एल. एल. एम.	

(अश्विनी यमगर)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

परिशिष्ट ७

शासन निर्णय क्रमांक : उसंज्ये-२०२४/प्र.क्र.३७४/ई-६, दिनांक २३.०१.२०२५ सोबतचे "परिशिष्ट ७"

१. संवर्गाचे नाव - उप संचालक भूमि अभिलेख, गट अ संवर्ग

२. वेतनश्रेणी - S २३ (६७७००-२०८७००).

दिनांक १ जानेवारी २०२० रोजीची अंतीम जेष्ठतासूची

अ.क्र.	ज्येष्ठता क्रमांक	अधिका-यांचे नांव	प्रवर्ग	जन्म दिनांक	संवर्गातील नियुक्तीचा दिनांक	नियुक्तीचा मार्ग	ज्येष्ठता दिनांक/ ज्येष्ठतेचा मानीव दिनांक	सेवा निवृत्तीचा दिनांक	शैक्षणिक अर्हता	शेरा
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११
१	१	श्री. शाम दत्तात्रय खामकर	खुला	२६-०४-१९६२.	२२-०९-२०१०.	पदोन्नती	२२-०९-२०१०.	३०-०४-२०२०	एम.टेक.	
२	२	श्री. दादासाहेब सोनू तळपे	अ ज	०१-०६-१९६२.	२३-०९-२०१०.	पदोन्नती	२३-०९-२०१०.	३१-०५-२०२०.	बी.ए.	
३	३	श्री.किशोर रामभाऊ तवरेज	खुला	०६-११-१९६४.	०४-०९-२०१४.	पदोन्नती	०४-०९-२०१४.	३०-११-२०२२.	एम.एस्सी.अॅग्री	
४	४	श्री.बाळू दादा काळे	अ जा	०१-०६-१९६५.	११-०९-२०१४.	पदोन्नती	११-०९-२०१४.	३१-०५-२०२३.	एम.एस्सी.अॅग्री	
५	५	श्री. मिल्हीद नारायण चव्हाण		१५-०६-१९६४.	२७-१०-२०१६.	पदोन्नती	२७-१०-२०१६.	३०-०६-२०२२	एम.एस्सी.अॅग्री	
७	७	श्री. सतीश यादवराव भोसले	खुला	२७-०२-१९६३.	२०-११-२०१८.	पदोन्नती	०३-११-२०१८.	२८-०२-२०२१.	एम.एस्सी.अॅग्री	
८	८	श्री. विजयसिंह गणपत घनवट	खुला	०३-०१-१९६१.	०५-११-२०१८.	पदोन्नती	०३-११-२०१८.	३१-०१-२०१९.	एम.ए.	
९	९	श्री.बाळासाहेब वामन वानखेडे	अ जा	०१-०७-१९६२.	०३-११-२०१८.	पदोन्नती	०३-११-२०१८.	३०-०६-२०२०.	बी.कॉम, डी. बी एम. एम ए. एल. एल.बी एल. एल.	दि.११-०१-२०१९ पासून निलंबित
१०	१०	श्री.संजय केशवराव ढिकले	खुला	१९-०९-१९६२.	०५-११-२०१८.	पदोन्नती	०५-११-२०१८.	३०-०९-२०२०.	बी.एस्सी.एल. एल. एम.	

(अश्विनी यमगर)

उप सचिव, महाराष्ट्र शासन



परिशिष्ट ८

शासन निर्णय क्रमांक : उसंज्ये-२०२४/प्र.क्र.३७४/ई-६, दिनांक २३.०१.२०२५ सोबतचे "परिशिष्ट ८"

१. संवर्गाचे नाव - उप संचालक भूमि अभिलेख, गट अ संवर्ग

२. वेतनश्रेणी - S २३ (६७७००-२०८७००).

दिनांक १ जानेवारी २०२१ रोजीची अंतीम जेष्ठतासूची

अ.क्र.	ज्येष्ठता क्रमांक	अधिका-यांचे नांव	प्रवर्ग	जन्म दिनांक	संवर्गातील नियुक्तीचा दिनांक	नियुक्तीचा मार्ग	ज्येष्ठता दिनांक/ ज्येष्ठतेचा मानीव दिनांक	सेवा निवृत्तीचा दिनांक	शैक्षणिक अर्हता	शेरा
१		३	४	५	६	७	८	९	१०	११
१	१	श्री. शाम दत्तात्रय खामकर	खुला	२६-०४-१९६२.	२२-०९-२०१०.	पदोन्नती	२२-०९-२०१०.	३०-०४-२०२०	एम.टेक.	
२	२	श्री. दादासाहेब सोनू तळपे	अ ज	०१-०६-१९६२.	२३-०९-२०१०.	पदोन्नती	२३-०९-२०१०.	३१-०५-२०२०.	बी.ए.	
३	३	श्री.किशोर रामभाऊ तवरेज	खुला	०६-११-१९६४.	०४-०९-२०१४.	पदोन्नती	०४-०९-२०१४.	३०-११-२०२२.	एम.एस्सी.अॅग्री	
४	४	श्री.बाळू दादा काळे	अ जा	०१-०६-१९६५.	११-०९-२०१४.	पदोन्नती	११-०९-२०१४.	३१-०५-२०२३.	एम.एस्सी.अॅग्री	
५	५	श्री. मिलांद नारायण चव्हाण	खुला	०५-०६-१९६४.	२७-१०-२०१६.	पदोन्नती	२७-१०-२०१६.	३०-०६-२०२२	एम.एस्सी.अॅग्री	
७	७	श्री. सतीश यादवराव भोसले	खुला	२७-०२-१९६३.	२०-११-२०१८.	पदोन्नती	०३-११-२०१८.	२८-०२-२०२१.	एम.एस्सी.अॅग्री	
८	८	श्री. विजयसिंह गणपत घनवट	खुला	०३-०१-१९६१.	०५-११-२०१८.	पदोन्नती	०३-११-२०१८.	३१-०१-२०१९.	एम.ए.	
९	९	श्री.बाळासाहेब वामन वानखेडे	अ जा	०१-०७-१९६२.	०३-११-२०१८.	पदोन्नती	०३-११-२०१८.	३०-०६-२०२०.	बी.कॉम. डी. बी एम. एम ए. एल. एल.बी एल. एल. एम.	दि.११-०१-२०१९ पासून निलंबित
१०	१०	श्री.संजय केशवराव ढिकले	खुला	१९-०९-१९६२.	०५-११-२०१८.	पदोन्नती	०५-११-२०१८.	३०-०९-२०२०.	बी.एस्सी.एल. एल. एम.	
१०	११	श्री. अजय शामराव कुलकर्णी	खुला	२१/०१/१९६४	११/११/२०२०	पदोन्नती	११/११/२०२०	३१/०१/२०२२	एम.एस्सी.अॅग्री	

(अश्विनी यमगर)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

परिशिष्ट ९

शासन निर्णय क्रमांक : उसंज्ये-२०२४/प्र.क्र.३७४/ई-६, दिनांक २३.०१.२०२५ सोबतचे "परिशिष्ट ९"

१. संवर्गाचे नाव - उप संचालक भूमि अभिलेख, गट अ संवर्ग

२. वेतनश्रेणी - S २३ (६७७००-२०८७००).

दिनांक १ जानेवारी २०२२ रोजीची अंतीम ज्येष्ठतासूची

अ.क्र.	ज्येष्ठता क्रमांक	अधिका-यांचे नांव	प्रवर्ग	जन्म दिनांक	संवर्गातील नियुक्तीचा दिनांक	नियुक्तीचा मार्ग	ज्येष्ठता दिनांक/ ज्येष्ठतेचा मानीव दिनांक	सेवा निवृत्तीचा दिनांक	शैक्षणिक अर्हता	शेरा
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११
१	१	श्री.किशोर रामभाऊ तवरेज	खुला	०६-११-१९६४.	०४-०९-२०१४.	पदोन्नती	०४-०९-२०१४.	३०-११-२०२२.	एम.एस्सी.अॅग्री	
२	२	श्री.बाळू दादा काळे	अ जा	०१-०६-१९६५.	११-०९-२०१४.	पदोन्नती	११-०९-२०१४.	३१-०५-२०२३.	एम.एस्सी.अॅग्री	
३	३	श्री. मिलींद नारायण चव्हाण	खुला	१५-०६-१९६४.	२७-१०-२०१६.	पदोन्नती	२७-१०-२०१६.	३०-६-२०२२.	एम.एस्सी.अॅग्री	
४	४	श्री. सतीश यादवराव भोसले	खुला	२७-०२-१९६३.	१२-११-२०१८.	पदोन्नती	०३-११-२०१८.	२८-०२-२०२१.	एम.एस्सी.अॅग्री	
५	५	श्री. अजय शामराव कुलकर्णी	खुला	२१-०१-१९६४.	११-११-२०२०.	पदोन्नती	११-११-२०२०.	३१-०१-२०२२.	एम.एस्सी.अॅग्री	
६	६	श्री. जयंत वसंतराव निकम	खुला	१५-१२-१९६६.	१६-०९-२०२१.	पदोन्नती	१६-०९-२०२१.	३१-१२-२०२४.	एम.एस्सी.अॅग्री	
७	७	श्री अनिल दत्तात्रय माने	खुला	०१-०६-१९७०.	१६-०९-२०२१.	पदोन्नती	१६-०९-२०२१.	३१-०५-२०२८.	एम.एस्सी.अॅग्री	
८	८	श्री. विष्णु सावळाराम शिंदे	इ.मा.व.	३१-१०-१९७१.	१७-०९-२०२१.	पदोन्नती	१७-०९-२०२१.	३१-१०-२०२९.	बीटेक अॅग्री.	

(अश्विनी यमगर)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

परिशिष्ट १०

शासन निर्णय क्रमांक : उसंज्ये-२०२४/प्र.क्र.३७४/ई-६, दिनांक २३.०१.२०२५ सोबतचे "परिशिष्ट १०"

१. संवर्गाचे नाव - उप संचालक भूमि अभिलेख, गट अ संवर्ग

२. वेतनश्रेणी - S २३ (६७७००-२०८७००).

दिनांक १ जानेवारी २०२३ रोजीची अंतीम जेष्ठतासूची

अ.क्र.	ज्येष्ठता क्रमांक	अधिका-यांचे नांव	प्रवर्ग	जन्म दिनांक	संवर्गातील नियुक्तीचा दिनांक	नियुक्तीचा मार्ग	ज्येष्ठता दिनांक/ ज्येष्ठतेचा मानीव दिनांक	सेवा निवृत्तीचा दिनांक	शैक्षणिक अर्हता	शेरा
१		३	४	५	६	७	८	९	१०	११
१	१	श्री.किशोर रामभाऊ तवरेज	खुला	०६-११-१९६४.	०४-०९-२०१४.	पदोन्नती	०४-०९-२०१४.	३०-११-२०२२.	एम.एस्सी.अॅग्री	
२	२	श्री.बाळू दादा काळे	अ जा	०१-०६-१९६५.	११-०९-२०१४.	पदोन्नती	११-०९-२०१४.	३१-०५-२०२३	एम.एस्सी.अॅग्री	
३	३	श्री. मिलींद नारायण चव्हाण	खुला	१५-०६-१९६४.	२७-१०-२०१६.	पदोन्नती	२७-१०-२०१६.	३०-०६-२०२२	एम.एस्सी.अॅग्री	
४	४	श्री. अजय शामराव कुलकर्णी	खुला	२१-०१-१९६४.	११-११-२०२०.	पदोन्नती १०	११-११-२०२०.	३१-०१-२०२२.	एम.एस्सी.अॅग्री	
५	५	श्री. जयंत वसंतराव निकम	खुला	१५-१२-१९६६.	१६-०९-२०२१.	पदोन्नती	१६-०९-२०२१.	३१-१२-२०२४.	एम.एस्सी.अॅग्री	
६	६	श्री अनिल दत्तात्रय माने	खुला	०१-०६-१९७०.	१६-०९-२०२१.	पदोन्नती	१६-०९-२०२१.	३१-०५-२०२८.	एम.एस्सी.अॅग्री	
७	७	श्री. विष्णु सावळाराम शिंदे	इ.मा.व.	३१-१०-१९७१.	१६-०९-२०२१.	पदोन्नती	१६-०९-२०२१.	३१-१०-२०२९.	बीटेक अॅग्री	

(अश्विनी यमगर)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

परिशिष्ट ११

शासन निर्णय क्रमांक : उसंज्ये-२०२४/प्र.क्र.३७४/ई-६, दिनांक २३.०१.२०२५ सोबतचे "परिशिष्ट ११"

१. संवर्गाचे नाव - उप संचालक भूमि अभिलेख, गट अ संवर्ग

२. वेतनश्रेणी - S २३ (६७७००-२०८७००).

दिनांक १ जानेवारी २०२४ रोजीची अंतीम जेष्ठतासूची

अ.क्र.	ज्येष्ठता क्रमांक	अधिका-यांचे नांव	प्रवर्ग	जन्म दिनांक	संवर्गातील नियुक्तीचा दिनांक	नियुक्तीचा मार्ग	ज्येष्ठता दिनांक/ ज्येष्ठतेचा मानीव दिनांक	सेवा निवृत्तीचा दिनांक	शैक्षणिक अर्हता	शेरा
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११
१	१	श्री.बाळू दादा काळे	अ जा	०१-०६-१९६५.	११-०९-२०१४.	पदोन्नती	११-०९-२०१४.	३१-०५-२०२३.	एम.एस्सी.अॅग्री	सेवानिवृत्त
२	२	श्री. जयंत वसंतराव निकम	खुला	१५-१२-१९६६.	१६-०९-२०२१.	पदोन्नती	१६-०९-२०२१.	३१-१२-२०२४.	एम.एस्सी.अॅग्री	
३	३	श्री अनिल दत्तात्रय माने	खुला	०१-०६-१९७०.	१६-०९-२०२१.	पदोन्नती	१६-०९-२०२१.	३१-०५-२०२८.	एम.एस्सी.अॅग्री	
४	४	श्री. विष्णु सावळाराम शिंदे	इ.मा.व.	३१-१०-१९७१.	१६-०९-२०२१.	पदोन्नती	१६-०९-२०२१.	३१-१०-२०२९.	बीटेक अॅग्री.	
५	५	श्री. विलास गणपत शिरोळकर	अ जा	२७-०७-१९६५.	०५-०६-२०२३.	पदोन्नती	०५-०६-२०२३.	३१-०७-२०२३.	एम.एस्सी.अॅग्री	सेवानिवृत्त
६	६	श्री. संजय भगवंतराव निरभवणे	अ जा	०३-०६-१९७१.	११-०५-२०२३.	पदोन्नती	११-०५-२०२३.	३०-६-२०२९.	बी कॉम	
७	७	श्री. कमलाकर सुधाकर हट्टेकर	खुला	०३-०२-१९७२.	१२-०५-२०२३.	पदोन्नती	१२-०५-२०२३.	२८-०२-२०३०.	एम.एस्सी.अॅग्री	
८	८	श्री. लालसिंग बाजीराव मिसाळ	अ जा	१२-०७-१९७१.	१६-०५-२०२३.	पदोन्नती	१६-०५-२०२३.	३१-०७-२०२९.	बी.बी. एस्सी अॅण्ड ए. एच.	
९	९	श्री. राजेंद्र मुकुंद गोळे	खुला	३०-११-१९७२.	११-१०-२०२३.	पदोन्नती	११-१०-२०२३.	३०-११-२०३०.	एम.एस्सी.	
१०	१०	श्री. किशोर चंद्रकांत जाधव	खुला	२१-०५-१९७२.	१२-१०-२०२३.	पदोन्नती	१२-१०-२०२३.	३१-०५-२०३०.	एम.एस्सी.अॅग्री	
११	११	श्री. महेश त्रिंबकराव इंगळे	खुला	०५-०७-१९७०.	१६-१०-२०२३.	पदोन्नती	१६-१०-२०२३.	३१/०७/२०२८.	एम.एस्सी.अॅग्री	

(अश्विनी यमगर)

उप सचिव, महाराष्ट्र शासन